

#मराठीभाषादिन

मराठी भाषा दिवस (जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन) हा जगभरातील मराठी भाषकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीला साजरा केला जातो.. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला. भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, हि समस्त मराठीजनाची मागणी आहे। इये मन्हाटिचीया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी, अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवानी मराठीचा उल्लेख करता, करता ब्रह्मविद्या म्हंटले आहे, शब्दब्रह्मही म्हंटले आहे। याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते। अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठीचा मला सार्थ अभिमान वाटतो. हा दिन नाशिकच्या कवी कुसुमाग्रजांचा वाढदिवस आहे. त्यांचा हा जन्म दिन मराठी भाषा दिन पाळला जातो.

## आपल्या मराठी भाषेची महती

- ✓ जगात बोलल्या जाणाऱ्या ५५०० भाषांत मराठी १५ व्या क्रमांकाची भाषा
- ✓ भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषात मराठी भाषेचा ४था क्रमांक
- ✓ मराठीची उत्पत्ती – संस्कृतच्या प्रभावाने प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोली भाषेपासून मराठीचा उदय झाला.
- ✓ भारतीय-युरोपीय, भारतीय-इराणी, भारतीय-आर्य व दक्षिण भारतीय-आर्य हे मराठीचे कुळ आहे.



# भिलार : पुस्तकांचं गाव

- भिलार हे गाव महाराष्ट्रातील पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्धीस आले आहे. ह्या गावात महाराष्ट्र-शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने पुस्तकांचे गाव हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. हे जगातील दुसरे, (पहिले ब्रिटन मधील हे-ओन-वे हे गाव आहे. जे आपल्याकडे असणाऱ्या पुस्तकांच्या संग्रहाबद्दल प्रसिद्ध आहे.) आशिया खंडातील आणि भारतातील पहिलेच पुस्तकांचे गाव आहे. [१][२]
- लालचुटूक स्ट्रॉबेरी म्हटली की पटकन डोळ्यासमोर येतं महाबळेश्वर अन् पाचगणी. या दोन 'हिल सिटी'च्या आजूबाजूला वसलेले अनेक छोटी-छोटी गावां. सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगाच्या कुशीत पहुडलेली कौलारू बांधणीची गावां. यातलंच एक म्हणजे भिलार. पाचगणीवरून महाबळेश्वरला जाताना मध्येच या गावचा फाटा लागतो. म्हटलं तर हे गाव रोज विश्वाशी संपर्क ठेवून असणारं.. म्हटलं तर जगापासून फटकून राहणारं.

स्ट्रॉबेरी महोत्सवा' मुळं जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या या गावाचा मुख्य व्यवसाय एकच.. स्ट्रॉबेरी पिकवणं. वाहनानं देशभरात, तर विमानानं जगभरात पाठवणं. भिलारची आता अजून एक ओळख होऊ लागली आहे- पुस्तकांचं गाव म्हणून. महाराष्ट्र-शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने पुस्तकांचे गाव हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. ब्रिटनमधील 'हे ऑन वे'च्या धर्तीवर हे पुस्तकांचं गाव साकारलं आहे. महाबळेश्वरजवळच्या डोंगरकुशीत स्ट्रॉबेरी पिकवणाऱ्या या गावात तब्बल पंधरा हजार पुस्तकं वस्तीला आहेत. भिंती चित्रांनी सजल्या आहेत, आणि घरीदारी वाचक-पर्यटकांसाठी स्वागताची तोरणं लावली आहेत.

भिलार गावची लोकसंख्या तीन-साडेतीन हजारांची. पाच-साडेपाचशे उंबऱ्यांच्या या गावात पहिल्या टप्प्यात खूप विचार करून पंचवीस ठिकाणं निवडली गेली. केवळ एक सरकारी वाचनालय उभारण्यापेक्षा या प्रकल्पात स्थानिकांना जास्तीत जास्त सहभागी करण्यावर भर दिला आहे. पुस्तकं देतानाही त्या ठिकाणाची गरज ओळखून वर्गवारी करण्यात आली. हिलरेंज शाळेत बालसाहित्य, तर हनुमान मंदिरात नियतकालिकं ठेवण्यात आली. एका खासगी कार्यालयात वर्तमानपत्रं अन् साप्ताहिकं, तर एका रिसॉर्टमध्ये निसर्ग, पर्यटन अन् पर्यावरण साहित्य दिलं गेलं. किमान २०-२५ लोकप्रिय पुस्तके अशी आहेत की ती सर्वच घरांमध्ये ठेवण्यात आली आहेत. वाचनाचा कंटाळा येणाऱ्या पर्यटकांसाठी, बालकुमारांसाठी 'बोलकी पुस्तके' हा अभिनव प्रकल्पदेखील लवकरच सुरू होणार आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानची २०० पुस्तकांची पेटी 'पेन ड्राईव्ह'वर 'कन्व्हर्ट' करण्यात आली असून त्या माध्यमातून मुलांना संगणकावरही पुस्तकं उपलब्ध होणार आहेत.





# श्वेता निमिष दांडेकर





सौ. श्वेता निमिष दांडेकर

व्यवसाय -

- पुण्यात Next Generation या स्थानिक वृत्तवाहिनीसाठी वृत्तनिवेदन

- सध्या tv9 मराठी या प्रसिद्ध वृत्तवाहिनीसाठी वृत्तनिवेदिका म्हणून कार्यरत.

- पुणे(शनिवारवाडा), मुंबई आणि इतर शहरात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन.

-विशेष आवड - शास्त्रिय नृत्य - भरतनाट्यम् तसेच नाटकं, एकपात्री प्रयोग.

- शिक्षण सुरू असताना सांस्कृतिक राजधानी पुण्यात प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्षपद यशस्वीरित्या पार पाडले.

- पुण्याचे पालकमंत्री मा. गिरिष बापट यांच्या हस्ते आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कार

- सामाजिक उपक्रम - विविध सामाजिक मंडळांच्या माध्यमातून मुलांसाठी बौद्धिक, मैदानी, वक्तृत्व स्पर्धा, रक्तदान शिबिर, व्यवसायाभिमुख प्रदर्शन, आरोग्य शिबिरांचं आयोजन करणे.

- मासिकं, दिवाळी अंक, अहवाल, विशेषदिनी वृत्तपत्रांसाठी लेखन.

# मराठी भाषादिन २७-०२-२०१९

प्राध्यापक डॉ. सुतार सर प्रमुख पाहुणे  
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीच्या  
वृत्तनिवेदिका सौ .श्वेता दांडेकर यांना  
पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करताना



सौ . श्वेता दांडेकर मराठी भाषा ,  
मराठी संस्कार, मराठी संस्कृती  
यावर व्याख्यान देताना





# मराठी भाषादिन २७-०२-२०१९

श्रोत्यांची संवाद साधताना

श्रोते प्रश्न विचारताना



# मराठी भाषादिन २७-०२-२०१९

प्राचार्य डॉ. प्राची घारपुरे मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करताना



प्राचार्य डॉ. प्राची घारपुरे आणि सौ. श्वेता दांडेकर आपापले विचार मांडताना सोबत कर्मचारी वर्ग





# सरदार पटेल तंत्रज्ञान संस्था ग्रंथालयामधील निवडक मराठी लेखक व कवी यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन

